

राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक  
अपघात विमा योजना महाराष्ट्र संवर्गातील  
भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना लागू  
करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१६/प्र.क्र.५१/विमा प्रशासन**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
तारीख: १२ सप्टेंबर, २०१६

**वाचा -**

- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१५/प्र.क्र.४५/विमा प्रशासन,  
दि. ४ फेब्रुवारी, २०१६.
- २) वित्त विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण- २०१५/प्र.क्र.४५/विमा प्रशासन,  
दि. ११ मार्च, २०१६
- ३) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण - २०१५/प्र.क्र.३१/विमा प्रशासन,  
दि. ११ एप्रिल, २०१६

**प्रस्तावना -**

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता शासनाने वरील संदर्भाधीन शासन निर्णय दि. ४ फेब्रुवारी २०१६ अन्वये "राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" दि. १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अपघात विमा योजना महाराष्ट्र संवर्गातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन निर्णय-**

- १) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता शासनाने वरील संदर्भाधीन शासन निर्णय दि. ४ फेब्रुवारी २०१६ अन्वये "राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना" महाराष्ट्र संवर्गातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना दि. ०१ सप्टेंबर २०१६ पासून लागू राहिल.
- २) वरील परिच्छेद १ मध्ये नमूद योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक कार्यालय प्रमुखाने त्यांच्या आस्थापनेवरील कार्यरत /नियुक्त महाराष्ट्र संवर्गातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांकडून वसूल करावयाची अपघात विमा वर्गणी त्यांच्या माहे सप्टेंबर, २०१६ देय माहे ऑक्टोबर, २०१६ च्या वेतनातून रु. ३४४/- सेवाकरासहित वसूल करणे आवश्यक राहिल. तद्नंतर पुढील आर्थिक वर्षाकरीता माहे फेब्रुवारी, २०१७ च्या वेतनातून पूर्ण दराने विमा वर्गणी कपात करणे आवश्यक राहिल.

त्यासाठी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सेवार्थ प्रणालीत तशी व्यवस्था करावी. अपघात विमा वर्गणी "जे- राखीव निधी, (ए) व्याजी राखीव निधी, ८१२१ सर्वसाधारण व इतर राखीव निधी, १०९ सर्वसाधारण विमा निधी, (००)(०१) राज्य शासन विमा निधी(८१२१५०३९)" या जमेच्या लेखाशीर्षात जमेस दाखवावी.

३) उर्वरित तरतूदी संदर्भाधीन शासन निर्णय दि. ४ फेब्रुवारी, २०१६ प्रमाणेच राहतील. मात्र सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ ते ड मध्ये ज्या ठिकाणी राज्य शासकीय कर्मचारी असा उल्लेख आहे, त्यासोबत तेथे भारतीय वनसेवेतील अधिकारी असेही वाचण्यात यावे. तसेच जोडपत्र-१ मधील 'वर्गणीचा तपशील' या तक्त्यात अनुक्रमांक १ येथे गट-अ बरोबरच भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांचाही उल्लेख करण्यात यावा.

४) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०९१४१२४२३२५६०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( शुभांगी शेठ )

सह सचिव, वित्त विभाग

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. वित्त मंत्री यांचे सचिव/ प्रधान सचिव
४. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
५. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई
६. सर्व विधान मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य
७. महालेखापाल (लेखा व परीक्षा) -१ महाराष्ट्र, मुंबई
८. महालेखापाल (लेखा परीक्षा)- २ महाराष्ट्र, मुंबई
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- १ महाराष्ट्र, मुंबई
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- २ महाराष्ट्र, नागपूर

- ११.महालेखापाल (लेखापरीक्षा- ३), महाराष्ट्र, मुंबई
- १२.महालेखापाल, स्थानिक संस्था, लेखापरीक्षा व लेखे, मुंबई
- १३.वरिष्ठ महालेखापाल, स्थानिक संस्था (लेखा परीक्षा व लेखे), नागपूर
- १४.अ.मु.स. (वित्त) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
- १५.प्रधान सचिव (व्यय) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
- १६.सचिव (ले.व.को.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
- १७.प्रधान सचिव (वि.सु.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक
१८. सर्व मंत्रालयीन अ.मु.स./ प्रधान सचिव/सचिव
- १९.मंत्रालयातील सर्व विभाग
- २०.सर्व विभागीय आयुक्त
- २१.सर्व जिल्हाधिकारी
- २२.सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २३.सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी
- २४.सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
- २५.सचिव, राज्य निवडणूक आयोग
- २६.\*प्रबंधक, उच्च न्यायालय, (मूळ शाखा) मुंबई
- २७.\*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा,) मुंबई
२८. आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई
- २९.सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई
- ३०.महासंचालक, यशदा, पुणे
- ३१.\*प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- ३२.\*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
- ३३.\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ३४.\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- ३५.संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
- ३६.सह संचालक, लेखा व कोषागारे,कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती
- ३७.संचालक, विमा संचालनालय, मुंबई
३८. संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण भवन, नवी मुंबई
- ३९.संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई

४०. संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती विभाग
- ४१.अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई/वांद्रे
- ४२.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ४३.संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई/ जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई
- ४४.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ४५.सर्व उप कोषागार अधिकारी
- ४६.सर्व कृषी विद्यापीठे व इतर विद्यापीठे महाराष्ट्र राज्य
- ४७.प्र.कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे, केंगाव, सोलापूर-४१३२५५
४८. वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ४९.निवड नस्ती, विमा प्रशासन कार्यासन वित्त विभाग,मंत्रालय

\*पत्राने